



नागपूर महानगरपालिका, नागपूर

(आस्थापना शाखा)



जाहिरात क्र./४४०/पी.आर

दिनांक :- 28/11/2022

थेट मुलाखत

नागपूर महानगरपालिकेत वित्त विभागातर्गत आस्थापनाविषयक बाबी DCPS अंतर्गत प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, अतिप्रदान प्रकरणे, महालेखाकार व स्थानिक निधी लेखा परिक्षण आक्षेप प्रकरण, देयक आणि इतर वित्त विषयक तपासणी प्रकरण आदी प्रकरणे तपासणी व निपटारा करणे तसेच इतर विवक्षित सेवा कामासाठी तसेच मनपा अंदाजपत्रकाबाबतची कामे हाताळणे इत्यादी कामासाठी संबंधित अनुभव व पात्रता असलेल्या सेवानिवृत्ती अधिकाऱ्यां मधून मनपा वित्त विभागातर्गत “निगम लेखा सल्लागार” व अंदाजपत्रक सल्लागार” या पदावर कंत्राटी /करार तत्वावर शासन निर्णय १७ डिसेंबर, २०१६ नुसार अनुज्ञेय मासिक पारिश्रमिक तत्वावर प्रथमतः ६ महिन्यांच्या कालावधीकरीता, नियुक्ती करावयाची आहे.

उक्त कामाचा अनुभव असलेल्या इच्छुक सेवानिवृत्त उमेदवारांनी थेट मुलाखती करीता आवश्यक कागदपत्रासह दि.07/12/2022 रोजी सकाळी १०.३० वाजता, अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय येथे उपस्थित राहावे.

अ.क्र	पदाचे नाव	एकुण पद	वयोमर्यादा	पात्रता व अनुभव
1	“निगम लेखा सल्लागार” (सेवा निवृत्तीच्या प्रकरणाची तपासणी करीता)	1	कमाल ६५ वर्षे	1. महाराष्ट्र शासकीय सेवेतील/ महानगरपालिकेतील/ स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर शासकीय सेवेतील, वर्ग – 2 पदावरून सेवानिवृत्त झालेले (सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनमान ९३००-34800 ग्रेड पे 4400) (सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी 41800-132300)
2	“अंदाजपत्रक सल्लागार” (अंदाजपत्रकाबाबत कामे करण्याकरिता)	1		२. लेखा व वित्त सेवेतील 2 वर्षांचा कामाचा अनुभव ३. मनपा वित्त सेवेतील अनुभव असल्यास प्राधान्य

वरील पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी दि.07/12/2022 रोजी सकाळी 10.30 ते 12.00 पर्यंतच्या दरम्यान आपले नाव नोंद करावे. विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची नोंद करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. पात्र अर्जदाराची मुलाखत त्याच दिवशी लगेच घेण्यात येईल.

अर्हता:-

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
2. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अति. आयुक्त नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर यांचेकडे सादर करावेत.
3. वयोमर्यादा विचारात घेतांना दि.07/12/2022 ही तारीख ग्राह्य धरण्यात येईल.

4. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचा मानधनापोटी होणारा खर्च व्यपद क्र BI NO.72 (BO3101) A20200410003 मधून वित्त विभागाच्या आस्थापेवरून काढण्यात येईल.
5. उमेदवारांनी त्यांच्या वय, शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती स्वसांक्षकित करून जोडाव्यात.
6. उमेदवारांनी अर्ज सादर करून अर्जासोबत एक फोटो चिकटवावा व एक फोटो संलग्न करावा.
7. नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने विविक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्तीशी राहिल. व तसे बंधपत्र/हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल, तसेच सदर बंधपत्रात/हमीपत्रात करार पध्दतीने नियुक्ती देतांना शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरीक्त अटी व शर्ती, मान्य असल्याचे बंधपत्र/हमीपत्र उमेदवाराला द्यावे लागेल.
8. करार पध्दतीवरील उमेदवारांना नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही.
9. मासिक पारिश्रमिक-शासकीय/निमशासकीय सेवा - सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विहित कार्यपध्दतीचे पालन करून करार पध्दतीने नेमणूक करतांना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी महागाई भत्यासह मिळत असलेल्या निवृत्तीवेतना एवढी रक्कम (अंशराशीकृत निवृत्तीवेतन वगळून) त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात येईल आणि एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पध्दतीने नियुक्तीच्या कालावधीसाठी कायम राहिल.
10. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
11. सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसावा व चारित्र्य चांगले असावे.

उपरोक्त पदाकरिता अर्ज विहित नमुन्यातच सादर करावयाचा असून अर्जाचा नमूना व उक्त पदांकरिता आवश्यक अर्हता / अटी / शर्ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध आहे.

हस्ता/- राधाकृष्णन बी.
आयुक्त तथा प्रशासक
महानगरपालिका, नागपूर

दिनांक :- / /2022

अर्जाचा नमूना

1. पदाचे नाव :-
2. अर्जदाराचे नांव :-
3. पूर्ण पत्ता :-
.....
भ्रमणध्वनी क्रमांक :-
ई-मेल आय डी :-
4. जन्म दिनांक :-
5. दि / /2022 ला वय :-
6. सेवानिवृत्तीचे वेळी धारण केलेले पद व कार्यालय :-
7. शैक्षणिक पात्रता :-
8. अ) सेवाकाळातील विभागीय चौकशी सुरु आहे/ होती काय ?
ब) असल्यास विभागीय चौकशीत शिक्षा झाली होती का ?
क) अर्जदाराविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल आहे का ?
ड) गुन्हा दाखल असल्यास गुन्हाबाबत तपशील
9. अनुभव :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	धारण केलेल्या पदाचे नाव	कालावधी (पासून-पर्यंत)	कामाचा अनुभव

स्वाक्षरी